

August 12, 2025

To,

**Listing Department**  
**National Stock Exchange of India Limited**  
Exchange Plaza  
Bandra-Kurla Complex, Bandra (East)  
Mumbai - 400 051

**Department of Corporate Services**  
**BSE Limited**  
Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street  
Mumbai - 400 001

**Symbol:** MEDIASSIST

**Scrip Code:** 544088

**Subject: Newspaper advertisement - Notice of Extraordinary General Meeting through Video Conferencing / Other Audio Visual Means ("VC / OAVM") facility and Remote E-voting information**

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 (as amended), please find enclosed herewith the copies of newspaper advertisement, published in 'Business Line' (English Newspaper) and 'Navshakti' (Marathi Newspaper) on Tuesday, i.e., August 12, 2025, confirming inter-alia:

- Completion of dispatch of the notice of Extra-Ordinary General Meeting of the Company, to be held on Thursday, 04 September, 2025 at 11:00 a.m;
- Relevant and important dates for voting through electronic means and e-voting information; and
- Contact details of the person responsible to address the grievances connected with the electronic voting amongst other information.

The aforesaid copies of the newspaper advertisement shall also be uploaded on the website of the Company at [www.mediassist.in](http://www.mediassist.in)

You are requested to take the same on record.

Yours faithfully,

**For Medi Assist Healthcare Services Limited**

**Rashmi B.V**  
**Company Secretary & Compliance Officer**  
**ICSI Membership No: A38729**

**Encl:** As above

**Medi Assist Healthcare Services Limited**

CIN - L74900MH2000PLC437885

**Registered Office :** AARPEE Chambers, SSRP Building, 7th Floor, Andheri Kurla Road, Marol Co-operative Industrial Estate Road  
Gamdevi, Marol, Andheri East, Marol Bazar, Mumbai - 400 059, Maharashtra  
Phone : +91-22-6259 6797

---

**Corporate Office :** Tower "D", 4th Floor, IBC Knowledge Park, 4/1, Bannerghatta Road, Bengaluru - 560 029, Karnataka  
Phone : +91-80-6919 0000

Email : ask@mediassist.in Website : www.mediassist.in



QUICKLY.

VC firm Speciale Invest closes ₹600 crore fund



**Chennai:** Venture capital firm Speciale Invest has closed its new fund, Fund III, at ₹600 crore, making it one of India's largest pre-seed stage deep tech-focused fund. The fund exceeded its initial target of ₹500 crore and will support 18-20 investments in four years. Over 50 per cent will be reserved for follow-on investments, say Managing Partner Vishesh Rajaram and Partner Arjun Rao. **OUR BUREAU**

ICICI Lombard, Mahindra Fin tie up for motor cover

**Mumbai:** ICICI Lombard General Insurance has entered into a strategic partnership with Mahindra & Mahindra Financial Services Ltd to distribute motor insurance products, the companies announced on Monday. The collaboration aims to leverage Mahindra Finance's extensive rural and semi-urban network to expand insurance penetration across India. **OUR BUREAU**

# As consumers go luxe, FMCG cos bet big on premium items

**BRAND VALUE.** Nestle, Dabur, Britannia and Marico witness growing sales of such items

**Meenakshi Verma Ambwani**  
New Delhi

FMCG companies are betting big on the premium products segment with demand being fuelled by aspirational Indian consumers. Consumer goods companies are witnessing growing salience from premium products, which are becoming more accessible through new-age channels like quick commerce.

For Nestle India, premium products account for about 15 per cent of sales and the packaged food major is sharpening its focus to tap into what it believes is a ₹7,500 crore opportunity across categories.

The company said that this demand is being driven by the evolving needs and preferences of consumers, who are willing to pay for quality experiences and better nutrition.

On the earnings call for Q1 FY26, Mohit Malhotra, CEO, Dabur India, said the company is focusing on modernising its core portfolio and driving premiumisation



**NEED FOR AN UPGRADE.** Demand is being driven by evolving needs and preferences of consumers, who are willing to pay for quality experiences and better nutrition **SUDHAKARA JAIN**

across home and personal care, healthcare, and food & beverage verticals.

“We remain focused on premiumisation and expansion into new-age offerings in both hair oils and shampoos. In honey, premium variants like Sundarbans and organic honey witnessed good traction. In juices, our focus on driving a premium portfolio is working well with the ‘Real Activ’ franchise witnessing robust 20 per cent growth. As we embark on premiumisation and a better mix and contemporisation of portfolio, I think margins will only improve going forward,” he said during the call.

In its investor call for Q1, Britannia noted that premiumisation momentum remains strong and innovations had helped salience of premium cookies, health and creams segments within biscuits to grow by 310 basis points (bps) since FY22.

**Q-COMM CATCHES UP** Britannia's management also said that it is focusing on premium products and innovation to drive growth in the quick commerce channel.

Meanwhile, Marico, in its Q1 FY26 earnings, noted that it will continue to aggressively diversify through food and premium personal care, including digital-first portfolio, in line with its medium-term strategic priorities. “We expect India revenue share of the foods and premium personal care portfolios to expand to about 25 per cent by FY27,” stated the company.

Reflecting growing demand for premium products, Flipkart on Monday said it is launching a new ‘Gourmet’ category on Flipkart Minutes. The launch will offer Minutes consumers over 130 brands and over 650 products sourced from various international destinations, including South Korea, Italy, France and the US.

Kabeer Biswas, Vice-President, Flipkart Minutes, said, “Today's consumers are aspirational and upwardly mobile, seeking global flavours, healthier alternatives and premium ingredients as part of their everyday lifestyle. This is a step forward in our journey to make high-quality, niche products more accessible to Indian consumers to meet their evolving culinary preferences.”

# ICICI Bank's ₹50,000 minimum balance ‘not part of RBI's domain’

**Avinash Nair**  
Mehsana (Gujarat)



**NEW NORM.** ICICI Bank increased the minimum balance for new depositors in metro and urban areas to ₹50,000 (from ₹10,000) and semi-urban areas to ₹25,000 (from ₹5,000) **PTI**

Governor stated that the Central bank had recently initiated re-KYC for the Pradhan Mantri Jan Dhan Yojana (PMJDY) accounts to prevent potential fraudulent activities.

“We had begun Pradhan Mantri Jan Dhan Yojana in 2014. We had opened 55 crore accounts. A re-KYC needs to be done after a minimum of 10 years so that the banks have the latest customer identification. This is to prevent the accounts from being used for fraudulent activities. Account holders’ help is needed to achieve this,” Malhotra said, adding that the banks will be conducting re-KYC for 10 crore PMJDY accounts this year.

Malhotra, during his speech, also called upon

banks to strengthen the banking correspondents’ (BC) network.

“An estimated 17 lakh BCs have been deployed by various banks across the country. Those BCs, who have been working hard for the last 10-11 years and are giving good service, are earning similar to a regular (bank) staff member,” said Malhotra.

## MOBILE BANK

He added that in the digital era, a BC armed with a laptop acts as a mobile bank and provides services in a cost-effective manner.

Asking the rural folk to adopt digital banking, the RBI Governor said, “Without digital literacy, your education is incomplete.”

# Lok Sabha passes Taxation Laws Bill without debate

**Shishir Sinha**  
New Delhi

Amid din, the Lok Sabha on Monday passed the Taxation Laws (Amendment) Bill, 2025, which aims to provide tax exemptions to subscribers of the Unified Pension Scheme (UPS), among others. It also proposes to provide for certain direct tax benefits to public investment funds of Saudi Arabia.

This was one of the two tax Bills passed without discussion or a detailed reply by the Finance Minister. The Bill seeks to amend the Income Tax Act, 1961, and the Finance Act, 2025. It will now be taken up in the Rajya Sabha; following this, it will go to the President for her assent.

The government in July announced that all tax benefits under the New Pension Scheme (NPS) shall apply to the UPS, implemented from April 1, 2025. Post enactment, any payment made from the NPS Trust to a UPS subscriber, which does not exceed 60 per cent of the individual's corpus at the time of superannuation, voluntary retirement or retire-



ment, will be exempt from income tax.

If the UPS subscriber, or their nominee, receives any amount from the scheme before their superannuation, retirement or voluntary retirement, it will be treated as income and will be taxed accordingly.

Amit Maheshwari, Tax Partner at AKM Global, said that the new Bill aims to align tax laws with new pension reforms, international investment agreements and procedural clarifications, addressing several key areas that were points of discussion in the earlier draft. “A central feature of the Bill is the introduction of income tax exemption for specific payouts under the new UPS. This includes exemptions for partial withdrawals and lump-sum receipts, a move

to enhance the attractiveness and utility of the new pension system,” he said.

## INDUSTRY OPINION

The Bill also extends benefits to sovereign wealth funds to Saudi Arabia's public investment fund and its wholly-owned subsidiaries.

Rajesh Gandhi, Partner at Deloitte India, said that the proposals relating to tax benefits for investment by foreign pension funds and sovereign funds in the infrastructure sector are similar to the existing tax law though the provisions have been drafted in a more structured and concise manner.

“The government could have considered industry suggestions, including extension of tax benefits to holding companies set up prior to 2021, allowing reinvestment of dividend income within the group without triggering double taxation of dividend income, extension of tax exemption to indirect share transfers, extension of tax benefit to capital gains from unlisted bonds/debentures as well as removal of withholding tax on exempt income earned by such funds,” he said.

# Groceries, restaurant bills mostly paid using UPI, says NPCI

**Our Bureau**  
Mumbai

Most Unified Payments Interface (UPI) transactions are conducted to pay for groceries, restaurants, mobile network bills and bills at services stations, gaming apps and cigarette shops, among others, according to the National Payments Corporation of India (NPCI) data.

The NPCI has for the first time released UPI data by merchant category. Over 3 billion UPI transactions, amounting to ₹64,882 crore, were conducted at groceries and supermarkets in July. As many as 1.22 billion UPI transactions were conducted at fast food restaurants, while 1.15 billion transactions were conducted at other eating joints and restaurants in July.

Value wise, most users chose UPI to pay for their loans, credit card and buy now, pay later bills. In July, ₹93,857 crore of dues were settled using UPI.

UPI transaction volume rose to all-time high of 19.47 billion in July, up 35 per cent year-on-year (y-o-y).

# JM Fin posts best quarterly operating profit in Q1

**Our Bureau**  
Mumbai

JM Financial reported its highest-ever quarterly operating profit after tax of ₹454 crore for Q1 FY26, marking a 166 per cent year-on-year increase. The financial services firm's consolidated net worth has surpassed ₹10,000 crore, with a book value per share of ₹106.4.

The company's net revenue grew 22 per cent to ₹779 crore, while pre-provisioning operating profit increased 22 per cent to ₹389 crore. A significant factor in the strong performance was a net reversal of impairment on financial instruments of ₹204 crore, compared to an impairment of ₹72 crore in the same quarter last year.

JM Financial has made substantial progress in reducing its real estate loan exposure, with the book declining 56 per cent year-on-year to ₹2,063 crore. The company's borrowings decreased by approximately ₹4,300 crore over the past year, improving its debt-to-equity ratio to 1x from 1.4x.

## WEALTH MANAGEMENT

The wealth management business demonstrated



Vishal Kampani, MD and Vice-Chairman, JM Financial

strong growth, with recurring assets under management increasing by 37 per cent to ₹31,180 crore. The division added 13 branches and increased its relationship manager headcount by 45 per cent to 947. Mutual fund AUM grew 49 per cent to ₹13,901 crore.

Commenting on the results, Vishal Kampani, Vice-Chairman and Managing Director, said the company is “extremely excited by the strong momentum across all our business verticals.” He highlighted that the transaction pipeline remains robust and noted that the Bajaj Life Insurance deal “has created a benchmark valuation of over ₹3,000 crore for the home loans business”.

RAJAPALAYAM MILLS LIMITED					
Regd. Off: Rajapalayam Mills Premises, P.O. Rajapalayam State, Post Box No. 1, Rajapalayam - 626 137, Tamil Nadu. CIN No: L1711TN9999PLC002268 Telephone No: 0452-25666, Fax No: 0452-25630 E-Mail: <a href="mailto:rajapalayam@rajapalayam.co.in">rajapalayam@rajapalayam.co.in</a> Website: <a href="http://www.rajapalayam.co.in">www.rajapalayam.co.in</a>					
EXTRACT OF CONSOLIDATED UN-AUDITED STATEMENT OF PROFIT AND LOSS FOR THE QUARTER ENDED 30 <sup>TH</sup> JUNE, 2025					
Sl. No.	Particulars	Quarter ended			
		30-06-2025	31-03-2025	30-06-2024	31-03-2025
		(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Audited)
1.	Total Income from operations	19,214	22,629	22,194	91,539
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional items)	(1,607)	(1,860)	(2,068)	(7,609)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items) (Refer Note No.3)	(1,629)	(1,786)	(2,054)	(7,535)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items) (%)	812	(464)	(691)	1,705
5.	Total Comprehensive Income / (Loss) for the period after tax (comprising Net Profit for the period after tax and Other Comprehensive Income after tax)	1,085	(1,510)	(687)	1,332
6.	Equity Share Capital (face value of ₹ 10/- each)	920	920	920	920
7.	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.				2,30,519
8.	Earning Per Share of ₹ 10/- each: (Not Annualised) (in ₹)				
	Basic	9	(5)	(8)	19
	Diluted	9	(5)	(8)	19
(*) Includes Share of Net Profit of Associates, Net of Tax		2,037	902	846	7,592
Notes:					
1) The above is an extract of the detailed format of quarter ended audited statement of profit and loss that has been filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of quarter ended un-audited statement of profit and loss (Standalone and Consolidated) are available on the Company's website at <a href="http://www.rajapalayam.co.in">www.rajapalayam.co.in</a> and on the website of the Bombay Stock Exchange <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> .					
2) The above un-audited financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 (as amended). The said financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 11-08-2025. The Statutory Auditors have carried out Limited Review of the above results and expressed an unmodified audit opinion.					
3) Net Profit / (Loss) for the period before tax includes exceptional items, which represent the following items:					
Particulars	Quarter ended	30-06-2025	31-03-2025	30-06-2024	31-03-2025
		(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Audited)
Profit / (Loss) on Sale of Property, Plant & Equipment		(23)	74	34	74
4) Key standalone financial information:					
Particulars	Quarter ended	30-06-2025	31-03-2025	30-06-2024	31-03-2025
		(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Audited)
Total Income		19,214	22,629	22,194	92,406
Net Profit / (Loss) before exceptional items and tax		(1,607)	(1,860)	(2,068)	(6,742)
Net Profit / (Loss) before tax		(1,629)	(1,786)	(2,054)	(6,688)
Net Profit / (Loss) after tax		(1,229)	(1,360)	(1,572)	(5,020)
5) The figures for the quarter ended 31-03-2025 are the balancing figures between audited results in respect of full financial year and published year to date upto the third quarter of the relevant financial year.					
6) The Previous period figures have been re-grouped / re-stated wherever necessary.					
7) The aforementioned Audited Financial Results are available on the Company's website at <a href="https://www.rajapalayam.co.in/wp-content/uploads/2025/07/FY-2025-26-Q1.pdf">https://www.rajapalayam.co.in/wp-content/uploads/2025/07/FY-2025-26-Q1.pdf</a> and can also be accessed by scanning a Quick Response Code given below:					
For RAJAPALAYAM MILLS LIMITED,					
P.R. VENKETRANA RAJA, CHAIRMAN (DIN: 09331498)					
RAJAPALAYAM 11-08-2025					



CIN No: L15331KL1963PLC002028

Regd. Office: Post Box No.20, Solvent Road, Irinjalakuda, Kerala - 680 121  
Phone: 0480-2825476, 2825576 Fax : 0480-2826075  
Email: [ksekerala@gmail.com](mailto:ksekerala@gmail.com) Website: [www.kselimited.com](http://www.kselimited.com)

## NOTICE

(For the attention of Equity Shareholders of the Company)

## Sub.: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs effective September 7, 2016 and amendments made thereto (referred to as “the Rules”).

**The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has remained unpaid or unclaimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.**

The Company has, vide registered post letter dated 08.07.2025 communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred during the financial year 2025-2026 to IEPF Authority under the said Rules.

The Company has uploaded details of such shareholders whose shares are due for transfer to IEPF Authority on its website at [www.kselimited.com](http://www.kselimited.com). Shareholders are requested to verify.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of dematerialization and transfer of shares to IEPF Authority as per Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the Rules.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders within three months from the date of this notice, the Company shall transfer the shares to IEPF Authority as per procedure stipulated in the Rules.

In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact the Company's Registrar and Transfer Agents at MUFG Intime India Private Limited, Surya 35, Mayflower Avenue, Behind Senthil Nagar, Sowripalayam Road, Coimbatore - 641028. Phone: +91 422 4958995 / 2539835-836 | Fax: +91 422 2539837. Email: [coimbatore@in.mpms.mufg.com](mailto:coimbatore@in.mpms.mufg.com).

For KSE Limited

(Sd/-)

Srividya Damodaran  
Company Secretary

Place : Irinjalakuda  
Date : 11.08.2025

**Medi Assist**  
TM

**MEDI ASSIST HEALTHCARE SERVICES LIMITED**  
CIN: L74900MH2000PLC437885

Registered office: AARPEE Chambers, SSRP Building, 7<sup>th</sup> Floor, Andheri Kurla Road, Marol Co-operative Industrial Estate Road, Gamdevi, Marol, Andheri East, Marol Bazar, Mumbai - 400 059. Ph: +91-22-6259 6797  
Corporate Office: Tower D, 4<sup>th</sup> Floor, IBC Knowledge Park, 4/1 Bannerghatta Road, Bengaluru - 560 029, Karnataka, India. Phone: +91-80-6919 0000  
Website: [www.mediasist.in](http://www.mediasist.in) | Email: [investor.relations@mediasist.in](mailto:investor.relations@mediasist.in)

**NOTICE OF THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING**  
NOTICE is hereby given that the Extra-ordinary General Meeting ("EGM") of the Members of Medi Assist Healthcare Services Limited ("Company") is scheduled to be held on **Thursday, the 04<sup>th</sup> day of September, 2025 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing (VC) facility /other audio visual means (OAVM)**, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and 17/2020 dated April 13, 2020, and subsequent circulars issued in this regard, the latest one being General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), and other applicable circulars issued in this regard, without the physical presence of the members at a common venue, to transact the following business as set out in the notice convening the EGM ("Notice"):

Sr. No.	Description of the Resolution	Type of Resolution
1.	Issue of equity shares of the Company on a preferential basis	Special

In compliance with the above circulars read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020 dated May 12, 2020 and other SEBI circulars including SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFO-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024, electronic copies of the Notice of the EGM have been sent on Monday, August 11, 2025 through email to those Members whose email addresses are registered with the Company, Depository Participant(s) as on August 07, 2025. The same will also be made available on the Company's website at [www.mediasist.in](http://www.mediasist.in) and websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the website of the Company's Registrar and Share Transfer Agent (MUFG Intime India Private Limited) ("RTA") at [www.in.mpms.mufg.com](http://www.in.mpms.mufg.com).

If you have not registered your e-mail address with the Company / RTA/ Depository Participant, you are requested to register / update email addresses as per the process advised by your Depository Participant.

In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has engaged MUFG Intime India Private Limited to provide its Members with the facility to cast their vote electronically through remote e-voting (prior to the EGM) and e-voting (during the EGM) on the resolution set forth in the Notice. The manner of voting remotely for Members is provided in the Notice.

The cut off date for the purpose of ascertaining the eligibility of the Members to avail e-voting facility will be Thursday, August 28, 2025 ("Cut-off Date"). The voting rights of the Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off Date. A person whose name appears in the Register of Members or List of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off Date, shall only be entitled to join the EGM, avail remote e-voting and e-voting facility during the EGM. A person who is not a Member as on the Cut-off Date should treat this notice for information purposes only.

Remote e-voting shall commence Monday, September 01, 2025 (9.00 a.m. IST) and shall end on Wednesday, September 03, 2025 (5.00 p.m. IST). During this period, Members may cast their vote electronically. Thereafter, the remote e-voting shall be disabled by MUFG Intime India Private Limited for voting. Members who may have cast their vote by remote e-voting prior to the EGM may also participate in the EGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again through e-voting facility available at the EGM. Further, only those members who have not cast their vote on the resolution through remote e-voting, and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the EGM.

Once the Member casts vote on a resolution, Member shall not be allowed to change it subsequently. The detailed procedures/instructions of remote e-voting and e-voting, joining the EGM, registration of email address, obtaining login details and e-voting during the EGM are provided in the Notice.

Mr. Pramod S M, Partner (Membership No. F7834) and/ or Mr. Biswajit Ghosh, Partner (Membership No. F8750) of M/s. BMP & Co. LLP, Practicing Company Secretaries, have been appointed as Scrutinizer by the Company to scrutinize the entire e-voting process in a fair and transparent manner.

Any person, who acquires share(s) and becomes a Member of the Company after the electronic dispatch of Notice and holds shares as of the Cut-off Date, may obtain the Login ID and Password by following the instructions mentioned in the Notice or by sending a request at [enotices@in.mpms.mufg.com](mailto:enotices@in.mpms.mufg.com). However, if a person is already registered with InstaVote or with respective Depository for remote e-voting, then existing User ID and Password can be used to cast vote as per the instructions provided in the Notice.

The result of voting will be declared within 2 working days or 3 days, whichever is earlier, from the conclusion of the EGM, and the result so declared, along with the Consolidated Report of Scrutinizer, will be placed on the websites of the Company at [www.mediasist.in](http://www.mediasist.in), Stock Exchanges at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com), and RTA at [www.in.mpms.mufg.com](http://www.in.mpms.mufg.com).

In case any assistance is required for attending the meeting through the aforesaid mode, the Member may contact Mr. Ashish Upadhyay – Associate for any query before or during the meeting. You may reach out to them at Tel: 022-49186000 or e-mail at [enotices@in.mpms.mufg.com](mailto:enotices@in.mpms.mufg.com) or [instameet@in.mpms.mufg.com](mailto:instameet@in.mpms.mufg.com).

For Medi Assist Healthcare Services Limited

(Sd/-)

Rashmi B.V.  
Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai

Date: August 11, 2025



## सांकेतिक कब्जा सूचना

**शाखा कार्यालय** : आयसीआयसीआय बँक लिमिटेड, प्लॉट क्र. –२३, शाल टॉवर, तिसरा मजला, न्यू रोडकॉव रोड, करोल बाग, नवी दिल्ली – ११०००५.

ज्याअर्थी, निम्मन्त्याखरीकाना हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटीयझेशन अँड रिस्कन्ट्रन्श ऑफ फायनान्शिएल असेंट्म अँड एन्कोर्मिमेंट ऑफ सिक्युरिटी इंस्टेन्ट अँड, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंस्टेन्ट (एन्कोर्मिमेंट) कलम, २००२ सहवाचना सदर रूसच्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकाऱ्यांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्रामाचीया ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदारा असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्मन्त्याखरीकानांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्यांना/तिंंना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करून सदर अँडच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचना सदर रूसच्या नियम ८ अन्वये घ्यावलेले नमूद तारखेस घेवता आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे शिारा देण्यात येतो की, सदर मिळकतीची कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीची करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयसीआयसीआय बँक लिमिटेड**च्या भाराअधीन राहील.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव / कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन / सांकेतिक कब्जाची शारीख	मागणी सूचनेची तारीख / मागणी सूचनेतील रकम (रु.)	शाखेचे नाव
१.	अनित सक्सेना / अनिता मधुमदार / एलबीसीआय१००००५६२८१८/८६ / एलबीसीआय१००००५२२८११७	घर महानगरपालिका क्र. ६३सी/६४३सी/२सी (एक मजली), उंदर घुसारा क्र. ५१, गाव-नागला प्यारे, मोजा-नोराहाडा, तहसील आणि जिल्हा-आग्रा, उत्तर प्रदेश – २८२००१/आंग्रिट ०९, २०२५	एप्रिल २१, २०२५ रु. १०,०९,४६८.४६/-	आग्रा/मुंबई

वरील नमूद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंस्टेन्ट (एन्कोर्मिमेंट) कलम, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तत्तुदी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनानच्या ३० दिवसांच्या समामीनंतर विकण्यात येतील.

दिनांक : ऑगस्ट १२, २०२५,

ठिकाण : मुंबई



प्रामाणिकरणे अधिकृत अधिकारी,  
आयसीआयसीआय बँक लि. करीता

<p>POST-OFFER ADVERTISEMENT IN ACCORDANCE WITH REGULATION 18(12) OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AS AMENDED, FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF</p> <p><b>HEALTHCARE GLOBAL ENTERPRISES LIMITED</b></p> <p>Registered Office: HCG Tower, No. 8, P Kalinga Rao Road, S, Sampangi Rama Nagar, Bengaluru, Karnataka, 560027, India. <b>Corporate Identification Number (CIN):</b> L15200KA1998PLC023489  <b>Tel:</b> +91 80 4660 7700; <b>Website:</b> www.hcgoncology.com</p>	
<p>Open offer for acquisition of up to 3,70,90,327 (three crores seventy lakhs ninety thousand three hundred and twenty seven) fully paid-up equity shares of face value of INR 10 (Indian Rupees Ten) each (the “Equity Shares”) of HealthCare Global Enterprises Limited (the “Target Company”), representing 26.00% (twenty-six per cent) of the Expanded Voting Share Capital, from the Public Shareholders of the Target Company, by Hecor Asia Holdings II Pte. Ltd. (the “Acquirer”) together with Hecor Asia Holdings I Pte. Ltd. (“PAC 1”), KKR Asia IV Fund Investments Pte. Ltd. (“PAC 2”) and KIA EBT II Scheme 1 (“PAC 3”, which, together with PAC 1 and PAC 2, “PACs”), in their capacity as persons acting in concert with the Acquirer for the purpose of the Open Offer, pursuant to and in compliance with the requirements of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended (the “SEBI (SAST) Regulations”) (the “Open Offer”).</p>	
<p>This post-offer advertisement (“Post-Offfer Advertisment”) is being issued by Kotak Mahindra Capital Company Limited (“Manager” or “Manager to the Open Offer”), for and on behalf of the Acquirer and the PACs, in connection with the Open Offer to the Public Shareholders of the Target Company, in accordance with regulation 18(12) of the SEBI (SAST) Regulations.</p>	
<p>This Post-Offfer Advertisment should be read in continuation of, and in conjunction with the:</p>	
<p>(a) public announcement dated February 23, 2025 (“Public Announcement” or “PA”);</p>	
<p>(d) detailed public statement dated March 01, 2025, which was published on March 03, 2025 in the following Newspapers: Financial Express (English- all editions), Jansatta (Hindi- all editions), Navshakti (Marathi- Mumbai edition), Vishwavani (Kannada- Bengaluru edition) (“Detailed Public Statement” or “DPS”);</p>	
<p>(c) the letter of offer dated July 10, 2025 (“Letter of Offer” or “LoF”); and</p>	
<p>(d) pre-offer advertisement-cum-corrigenum to the PA and the DPS dated July 17, 2025, which was published on July 18, 2025 in the following Newspapers: Financial Express (English- all editions), Jansatta (Hindi- all editions), Navshakti (Marathi- Mumbai edition), Vishwavani (Kannada- Bengaluru edition) (“Pre-Offfer Advertisment cum Corrigenum”).</p>	
<p>This Post-Offfer Advertisment is being published in all such Newspapers in which the Detailed Public Statement was published. Capitalized terms used but not defined in this Post-Offfer Advertisment shall have the same meaning assigned to such terms in the Letter of Offer.</p>	
<p>The Public Shareholders of the Target Company are requested to kindly note the following information with respect to the Open Offer:</p>	

Sl. No.	Particulars	Proposed in the Offer Document	Actuals
7.1	Offer Price (per Equity Share)	INR 504.41	INR 504.41
7.2	Aggregate number of shares tendered	3,70,90,327 <sup>(1)</sup>	318
7.3	Aggregate number of shares accepted	3,70,90,327 <sup>(1)</sup>	318
7.4	Size of the Offer (Number of shares multiplied by offer price per share)	INR 1870,87,31,842.07 <sup>(1)</sup>	INR 1,60,402.38
7.5	Shareholding of the Acquirer before Agreements / Public Announcement (No. & %)	<ul style="list-style-type: none"> <li>• <b>Acquirer:</b> Nil (0.00%)</li> <li>• <b>PAC 1:</b> Nil (0.00%)</li> <li>• <b>PAC 2:</b> Nil (0.00%)</li> <li>• <b>PAC 3:</b> Nil (0.00%)</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>• <b>Acquirer:</b> Nil (0.00%)</li> <li>• <b>PAC 1:</b> Nil (0.00%)</li> <li>• <b>PAC 2:</b> Nil (0.00%)</li> <li>• <b>PAC 3:</b> Nil (0.00%)</li> </ul>
7.6	Shares Acquired by way of Agreements <ul style="list-style-type: none"> <li>• Number</li> <li>• % of Expanded Voting Share Capital</li> </ul>	Up to 7,61,59,095 Up to 53.39%	7,19,28,035 <sup>(2)</sup> 50.42% <sup>(2)</sup>
7.7	Shares Acquired by way of Open Offer <ul style="list-style-type: none"> <li>• Number</li> <li>• % of Expanded Voting Share Capital</li> </ul>	3,70,90,327 <sup>(1)</sup> 26.00% <sup>(1)</sup>	318 0.00%
7.8	Shares acquired after Detailed Public Statement <ul style="list-style-type: none"> <li>• Number of shares acquired</li> <li>• Price of the shares acquired</li> <li>• % of the shares acquired</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>• <b>Acquirer:</b> Nil (0.00%)</li> <li>• <b>PAC 1:</b> Nil (0.00%)</li> <li>• <b>PAC 2:</b> Nil (0.00%)</li> <li>• <b>PAC 3:</b> Nil (0.00%)</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>• <b>Acquirer:</b> Nil (0.00%)<sup>(3)</sup></li> <li>• <b>PAC 1:</b> Nil (0.00%)</li> <li>• <b>PAC 2:</b> Nil (0.00%)</li> <li>• <b>PAC 3:</b> Nil (0.00%)<sup>(3)</sup></li> </ul>
7.9	Post-offer shareholding of Acquirer and PACs (Number of Equity Shares and % of Expanded Voting Share Capital)	<ul style="list-style-type: none"> <li>• <b>Acquirer:</b> 10,87,68,318 (76.25%)<sup>(1)</sup></li> <li>• <b>PAC 1:</b> Nil</li> <li>• <b>PAC 2:</b> Nil</li> <li>• <b>PAC 3:</b> 250,044 (0.18%)<sup>(1)</sup></li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>• <b>Acquirer:</b> 7,16,78,309 (50.25%)</li> <li>• <b>PAC 1:</b> Nil</li> <li>• <b>PAC 2:</b> Nil</li> <li>• <b>PAC 3:</b> 250,044 (0.18%)</li> </ul>
7.10	Pre & Post-offer shareholding of the Public <ul style="list-style-type: none"> <li>• Number</li> <li>• % of the Voting Share Capital</li> </ul>	Pre-offer 5,55,71,040 <sup>(4)(5)</sup> 38.95% <sup>(4)(5)</sup>	Post-offer 1,84,80,713 <sup>(1)(5)(6)</sup> 5.55,71,040 <sup>(4)(5)</sup> 38.95% <sup>(4)(5)</sup>

Sl. No.	Particulars	Proposed in the Offer Document	Actuals
7.1	Offer Price (per Equity Share)	INR 504.41	INR 504.41
7.2	Aggregate number of shares tendered	3,70,90,327 <sup>(1)</sup>	318
7.3	Aggregate number of shares accepted	3,70,90,327 <sup>(1)</sup>	318
7.4	Size of the Offer (Number of shares multiplied by offer price per share)	INR 1870,87,31,842.07 <sup>(1)</sup>	INR 1,60,402.38
7.5	Shareholding of the Acquirer before Agreements / Public Announcement (No. & %)	<ul style="list-style-type: none"> <li>• <b>Acquirer:</b> Nil (0.00%)</li> <li>• <b>PAC 1:</b> Nil (0.00%)</li> <li>• <b>PAC 2:</b> Nil (0.00%)</li> <li>• <b>PAC 3:</b> Nil (0.00%)</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>• <b>Acquirer:</b> Nil (0.00%)</li> <li>• <b>PAC 1:</b> Nil (0.00%)</li> <li>• <b>PAC 2:</b> Nil (0.00%)</li> <li>• <b>PAC 3:</b> Nil (0.00%)</li> </ul>
7.6	Shares Acquired by way of Agreements <ul style="list-style-type: none"> <li>• Number</li> <li>• % of Expanded Voting Share Capital</li> </ul>	Up to 7,61,59,095 Up to 53.39%	7,19,28,035 <sup>(2)</sup> 50.42% <sup>(2)</sup>
7.7	Shares Acquired by way of Open Offer <ul style="list-style-type: none"> <li>• Number</li> <li>• % of Expanded Voting Share Capital</li> </ul>	3,70,90,327 <sup>(1)</sup> 26.00% <sup>(1)</sup>	318 0.00%
7.8	Shares acquired after Detailed Public Statement <ul style="list-style-type: none"> <li>• Number of shares acquired</li> <li>• Price of the shares acquired</li> <li>• % of the shares acquired</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>• <b>Acquirer:</b> Nil (0.00%)</li> <li>• <b>PAC 1:</b> Nil (0.00%)</li> <li>• <b>PAC 2:</b> Nil (0.00%)</li> <li>• <b>PAC 3:</b> Nil (0.00%)</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>• <b>Acquirer:</b> Nil (0.00%)<sup>(3)</sup></li> <li>• <b>PAC 1:</b> Nil (0.00%)</li> <li>• <b>PAC 2:</b> Nil (0.00%)</li> <li>• <b>PAC 3:</b> Nil (0.00%)<sup>(3)</sup></li> </ul>
7.9	Post-offer shareholding of Acquirer and PACs (Number of Equity Shares and % of Expanded Voting Share Capital)	<ul style="list-style-type: none"> <li>• <b>Acquirer:</b> 10,87,68,318 (76.25%)<sup>(1)</sup></li> <li>• <b>PAC 1:</b> Nil</li> <li>• <b>PAC 2:</b> Nil</li> <li>• <b>PAC 3:</b> 250,044 (0.18%)<sup>(1)</sup></li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>• <b>Acquirer:</b> 7,16,78,309 (50.25%)</li> <li>• <b>PAC 1:</b> Nil</li> <li>• <b>PAC 2:</b> Nil</li> <li>• <b>PAC 3:</b> 250,044 (0.18%)</li> </ul>
7.10	Pre & Post-offer shareholding of the Public <ul style="list-style-type: none"> <li>• Number</li> <li>• % of the Voting Share Capital</li> </ul>	Pre-offer 5,55,71,040 <sup>(4)(5)</sup> 38.95% <sup>(4)(5)</sup>	Post-offer 1,84,80,713 <sup>(1)(5)(6)</sup> 5,55,71,040 <sup>(4)(5)</sup> 38.95% <sup>(4)(5)</sup>

- Notes:**
- (1) Assuming full acceptance to the Open Offer.
  - (2) As disclosed in paragraph 8 of Part A (Background to the Open Offer) in Section III (Details of the Open Offer) of the LoF, on May 30, 2025, the Acquirer and PAC 3, upon the completion of all the conditions precedent for acquisition of the Target Company Shares, including procurement of the Required Statutory Approvals, in terms of Regulation 22(2) of the SEBI (SAST) Regulations, completed purchase of the First Tranche Shares from the Seller in accordance with the terms of the Share Purchase Agreement. The Acquirer and PAC 3 have, respectively, acquired 7,16,77,991 Equity Shares (50.25% of the Expanded Voting Share Capital) and 2,50,044 Equity Shares (0.18% of the Expanded Voting Share Capital) from the Seller as part of the First Tranche Shares.
  - (3) Apart from the Equity Shares specified in Sr. nos. 7.6 and 7.7, the Acquirer and PACs have acquired any other Equity Shares. The Acquirer and PAC 3, pursuant to the Share Purchase Agreement, have acquired 7,19,28,035 Equity Shares of the Target representing 50.42% of the Expanded Voting Share Capital on May 30, 2025. Further, the Acquirer has acquired 318 Equity Shares of the Target representing 0.00% of the Expanded Voting Share Capital pursuant to the Open Offer.
  - (4) The pre-Offfer offer shareholding of the public is based on the shareholding as of July 07, 2025 i.e., Identified data, as disclosed in the LOF. The shareholding includes 1,22,06,043 Equity Shares held by the Seller. From the First Tranche Closing Date, the Seller has been reclassified as a ‘public shareholder’ of the Target Company in terms of Regulation 31A of the SEBI (LODR) Regulations.
  - (5) Including 32,39,732 ESOPs considered for determining Expanded Voting Share Capital.
  - (6) The number of shares held by public shareholders excluding the 32,39,732 ESOPs considered for determining the Expanded Voting Share Capital, is 5,23,30,990 Equity Shares representing 37.54% stake of the current outstanding share capital.
  - (7) The Acquirer and the PACs along with their respective directors severally and jointly accept full responsibility for the information contained in this Post-Offfer Advertisment (other than such information as has been obtained from public sources or provided by or relating to and confirmed by the Target Company and/or the Seller) and also for the obligations under the SEBI (SAST) Regulations.
  - (8) A copy of this Post-Offfer Advertisment is expected to be available on the websites of SEBI (www.sebi.gov.in), BSE (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and at the registered office of the Target Company.

	
<b>Kotak Mahindra Capital Company Limited</b> 27BKC, 1 <sup>st</sup> Floor, Plot No. C-27, ‘G’ Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 <b>Contact Person:</b> Mr. Ganesh Rane <b>Tel. No.:</b> +91 22 6218 5905 <b>Fax No.:</b> +91 22 6713 2447 <b>Email:</b> hcq.openoffer@kotak.com <b>SEBI Registration Number:</b> INM000008704 <b>Validity Period:</b> Permanent Registration	<b>KFin Technologies Limited</b> Selenium, Tower B, Plot No- 31 and 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddy - 500 032, Telangana, India <b>Contact Person:</b> Mr. M Murali Krishna <b>Tel. No.:</b> +91 40 6716 2222/18003094001 <b>Fax No.:</b> +91 40 6716 1563 <b>Email:</b> healthcare.openoffer@kfinetech.com <b>SEBI Registration Number:</b> INR000000221 <b>CIN:</b> LT7400MH2017PLC444072 <b>Validity Period:</b> Permanent Registration

Issued by the Manager to the Open Offer For and on behalf of the Acquirer and the PACs			
<b>Hecor Asia Holdings II Pte. Ltd. (Acquirer)</b>	<b>Hecor Asia Holdings I Pte. Ltd. (PAC 1)</b>	<b>KKR Asia IV Fund Investments Pte. Ltd. (PAC 2)</b>	<b>KIA EBT II Scheme 1 (PAC 3)</b>
Sd/-	Sd/-	Sd/-	Sd/-
Place: Singapore / Mumbai Date: August 11, 2025			

<p><b>फ्रेडन फार्मास्युटिकल्स लिमिटेड</b></p> <p>सीआयएन : एल१४२३१एसएल१८०एलीसी१४३६६२</p> <p>नों. कार्यालय : ११ या मजला, टॉवर ए, उर्मी इस्टेट, ९५, गणपतराज कदम मार्ग, लोअर पल (प.), डिलॉरी रोड, मुंबई-४०००१३ दूरध्वनी: ०२२-४०३१८१११              ईमेल: <a href="mailto:business@frednugroup.com">business@frednugroup.com</a>, वेबसाईट : <a href="http://www.frednugroup.com">www.frednugroup.com</a></p> <p><b>सूचना</b></p> <p>(कंपनीच्या समभाग धारकांच्या माहितीसाठी)</p> <p><b>इन्व्हेस्टर एन्ज्युकेशन अँड प्रॉटेक्शन फंड ऑथॉरिटी (“ऑथॉरिटी”) कडे समभागांचे अनिवार्य हस्तांतरण</b></p>	
<p>कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४ (६) च्या तत्तुदी सहवाचना वेळोवेळी सुधारित केलेल्या ७ सर्टॅबर, २०१६ पासून लागू केलेल्या निगम व्यवहार मंत्रालयाने (एफसीए) अधिसूचित केलेल्या आयईपीएफ ऑथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) रूस, २०१६ (“रूस”) ला अनुसरून ही सूचना प्रकाशित केली आहे.</p> <p>अन्य बाबींसह रूस मध्ये, सलग सात किंवा जास्त वर्षे ज्यांच्या संबंंधातील लाभांशांवर भागधारकांनी दावा केलेला नाही अशा कंपनीच्या शेअर्सच्या आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरणासाठीच्या तत्तुदी आहेत. त्यानुसार, मागील सात वर्षांमध्ये ज्यांच्या संबंंधातील लाभांशांवर दावा केलेला नाही ते कंपनीचे समभाग आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे.</p> <p>रूस अंतर्गत विहित प्रक्रियेनुसार, कंपनीने ज्यांचे समभाग आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित होण्यास पात्र ठारले आहेत अशा प्रत्येक संबंंधित भागधारकांना अशा हस्तांतरणाबाबत वैयक्तिक पत्रे पाठवली आहेत आणि तिची वेबसाईट <a href="http://www.frednugroup.com/">http://www.frednugroup.com/</a> वर अशा भागधारकांचे संपूर्ण तपशील व त्यांचा फोलीओ क्र. आणि डिमेंट अकाऊंट तपशीलांसह हस्तांतरणासाठी पात्र त्यांचे समभाग यांचे तपशील देखील अपलोड केले आहेत. दावा न केलेले लाभांश आणि आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित होण्यास पात्र ठरलेल्या समभागांचे तपशील पडताळून पाहण्यासाठी भागधारकांनी कृपया वेबसाईटला भेट द्यावी.</p> <p>जर १२ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत संबंंधित भागधारकांकडून कंपनीला कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही तर रूसच्या आवश्यकतांचे पालन करण्याच्या दृष्टीने, कंपनी रूसमध्ये दिलेल्या वेळापत्रकानुसार कॉर्पोरेट अंशदानच्या माध्यमातून आयईपीएफ ऑथॉरिटीकडे सदर शेअर्सचे हस्तांतरणकडे.</p> <p>तुम्हाला हद्याची नोंद घेताना आनंद होईल की, रूसने आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित झालेल्या समभागांच्या धारकांना रूसमध्ये मॉडलेली प्रक्रिया अनुसरून आयईपीएफ ऑथॉरिटीकडून असल्यास अशा शेअर्सवरील उद्भूत लाभांसह अशा समभागांवर दावा करण्याकरीता अनुमती दिलेली आहे. सदर रूस आयईपीएफ ऑथॉरिटीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. पुढे, कंपनीच्या भागधारकांच्या सोयीसाठी, आयईपीएफ ऑथॉरिटीच्या रिफंड वेबपेजवर एक संपर्क लिंक कंपनीच्या वेबसाईटवर <a href="http://www.frednugroup.com/">http://www.frednugroup.com/</a> येथे उपलब्ध आहे.</p> <p>हे प्रत्यक्ष स्वरूपाचे संपूर्ण तपशील व त्यांचा फोलीओ क्र. आणि डिमेंट अकाऊंट तपशीलांसह हस्तांतरित होण्यास पात्र ठारले आहेत अशा संबंंधित भागधारकांनी घ्यानात घ्यावे की, आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित करण्याच्या कारणास्तव कंपनी त्यांनी धारण केलेल्या शेअर प्रमाणपत्रांच्या बदल्यात नवी शेअर प्रमाणपत्रे जारी करेल आणि त्यांना डिमेंट स्वरूपात रग्यांतरित करेल. असे जारी केल्यावर, भागधारकांच्या ताब्यातील शेअर प्रमाणपत्रे आपोआप रद्द ठरतील आणि त्यानंतर अपक्राया समजली जातील. डिमेंट स्वरूपात धारण केलेल्या शेअर्सच्या संबंंधात, कॉर्पोरेट अंशदान द्वारे शेअर्स आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित केले जातील. भागधारकांनी पुढे घ्यानात देवावे की, ही सूचना आणि कंपनीने तिच्या वेबसाईटवर अपलोड केलेले तपशील म्हणजे रूसनुसार आयईपीएफ ऑथॉरिटीकडे शेअर्सचे हस्तांतरण करण्याकरीता कंपनीकडून नवी शेअर प्रमाणपत्रे जारी केली जाण्यासंबंधात दिलेली थपसूचना समजावी.</p> <p>संदर्भित प्रकरण आणि रूसबाबत भागधारकांना कोणतीही चौकशी करायची असल्यास त्यांनी कंपनीशी किंवा कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट्स, क्रीडम रेजिस्ट्री लिमिटेड यांच्याशी खालील तपशिलाप्रमाणे संपर्क साधावा.</p> <p><b>पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा.लि.</b>              युनिट नं. ९, शिव शक्ती डी.ड. इस्ट., जे. आर. बोरीचा मार्ग, कस्तूरबा हॉस्पिटल गल्लीसमोर, लोअर परळ (पू.), मुंबई-४०००१९.              दूरध्वनी: ०२२-२३०१६७६१/८२६१,              फॅक्स: ०२२-२३०१२५१७              ई-मेल: <a href="mailto:support@purvashare.com">support@purvashare.com</a></p>	
<p><b>फ्रेडन फार्मास्युटिकल्स लिमिटेडसाठी</b></p> <p>सही / –</p> <p>(प्राणिकृत अधिकारी)</p> <p><b>कंपनी सेक्रेटरी</b></p>	
<p>ठिकाण : मुंबई</p> <p>दिनांक : १२.०८.२०२५</p>	

# उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

आपकी उम्मीद का खाता

(रोड्युल कर्मश्रीअल बँक)

क्षेत्रिय कार्यालय: रुपा सँफायर, १७वा मजला, प्लॉट क्र. १२, सेक्टर १८, सांनपाडा रेल्वे स्टेशन समोर, वाशी, नवी मुंबई-४०० ७०५.  
नोंदणीकृत कार्यालय: उत्कर्ष टॉवर, एनएच-३१ (एमआरटी रोड), सेहमालपुर, काझी सराई, हरहुआ, वाराणसी, युपी – २२१ १०५

सिक्युरिटी इंस्टेन्ट (एन्कोर्मिमेंट) कलम, २००२ च्या नियम ८(१) अन्वये

## स्थावर मिळकतीकरीता कब्जा सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन अँड रिस्कन्ट्रन्श ऑफ फायनान्शिएल असेंट्म अँड एन्कोर्मिमेंट ऑफ सिक्युरिटी इंस्टेन्ट अँड, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचना सिक्युरिटी इंस्टेन्ट (एन्कोर्मिमेंट) कलम, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोरील तारखे रोजीचा मागणी सूचना जारी करून त्यांना रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्रामाचीया तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यांत कर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्मन्त्याखरीकानांनी येथे अनु. क्र. १ च्या खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा आणि अनु. क्र. २ च्या खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्यांना सदर अँटच्या कलम १३(४) सहवाचना सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोरील नमूद रोजीस घेतला. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीची व्यवहार करू नये आणि मिळकतीची केलेला कोणताही व्यवहार **उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** यांस खाली दिलेली रक्कम आणि त्यावरील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील.

तारण मतेच्या विमोचनकारिता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये अँटच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तत्तुदीकडे कर्जदार यांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

अ. क्र.	शाखेचे नाव	खात्याचे नाव	कर्जदार /हमीदाराचे नाव (मिळकतीचे मालक)	मागणी सूचनेची तारीख	कब्जा सूचनेची तारीख आणि प्रकार	मागणी सूचनेच्या (मिळकतीचे मालक) तारखेलाच्या थकीत रकम
१	घोडबंदर रोड, ठाणे	१५७२०६५००० ००६७७	अफसर आमिर सय्यद (कर्जदार/गहाणदार), ईश्राबुल अफसर सय्यद (हमीदार) सय्यद आदिल अफसर (हमीदार)	२५/११/२०२५	०७/०८/२०२५ प्रत्यक्ष	रु. ६,६२,३०९.८९/- २१/११/२०२५ रोजीसप्रमाणे

**मिळकत/तींचे वर्णन:** प्लॉट क्र. १०२, १ला मजला, की-निंग, सहमान अपार्टमेंट, नगरपालिका घर क्र. ९८३, गाव वसणीचा सव्हे क्र. २० आणि २१, खांदीवर, अंरुम रोड, एमआरडीई इन्स्टीट्यूटच्या जवळ, ठाणे, महाराष्ट्र – ४२१३०२ येथे स्थित मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.

अ. क्र.	शाखेचे नाव	खात्याचे नाव	कर्जदार /हमीदाराचे नाव (मिळकतीचे मालक)	मागणी सूचनेची तारीख	कब्जा सूचनेची तारीख आणि प्रकार	मागणी सूचनेच्या (मिळकतीचे मालक) तारखेलाच्या थकीत रकम
२.	ठाणे	१५७९०६०००० ००६०६८	वासू जयप्रकाश गुप्ता (कर्जदार/गहाणदार) सुमित्रा जयप्रकाश गुप्ता (सह-कर्जदार/गहाणदार) विवेक जयप्रकाश गुप्ता (सह-कर्जदार/गहाणदार) जयप्रकाश अन्नगोपा गुप्ता (सह-कर्जदार)	०६/०५/२०२५	११/०८/२०२५ सांकेतिक	रु. ६,६२,३०९.८४/- ०६/०५/२०२५ रोजीसप्रमाणे

**मिळकत/तींचे वर्णन:** नवघर फाटक रोड, विमल डेअरी लेन, ४२१३०२ येथे स्थित नॉट. क्र. टीएनए/(टीएनए)/एचएसजी/(टीसी)/११२८५/१९९९-२०००/दि. ०७/१२/१९९९ असलेल्या आणि संजीवनी को-ऑप. हाऊ. सोसा. लि. अशा ज्ञात सोसायटीमधील सी किंगमधील पहिल्या मजल्यावरील क्र. ११०, सुपर व्हिल्ट अफ वॉश ५१०. जी. फू. (सुपर व्हिल्ट अफ ४७३.९३.ची. मी.), तत्सम असलेल्या क्र. १० धाकत तो सर्व प्लॉट परीसर. मिस भाईदर महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांमार्फत ठाणेच्या नोंदणीकृत जिल्हा न्याय नवगर, ता. आणि लि. ठाणेमध्ये स्थित, वसलेल्या आणि असलेल्या जुना सव्हे क्र. १०, नवीन सव्हे क्र. ३, हिसरा क्र. ३ धाकत जमिनीच्या भागावरील भाईदर (पूर्व), ता. बि – ठाणे – ४०११०५.

दिनांक: १२/०८/२०२५

ठिकाण: ठाणे

सही/-  
(प्राधिकृत अधिकारी)  
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लि.